

## We create chemistry

BASF India Limited, Mumbai - 400 051, India

July 07, 2022

The Market Operations Department BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai 400 001.

Name of the Company : BASF INDIA LIMITED

Security Code No. : 500042

Dear Sir/Madam,

### Sub: Newspaper Advertisement regarding 78th Annual General Meeting of the Company

We enclose herewith the newspaper advertisement issued by the Company in connection with the 78<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, 3<sup>rd</sup> August, 2022 through Video Conferencing/ Other Audio Visual Means pursuant to the provisions of Regulations 30 and 47 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 as amended.

Request you to kindly take note of the same.

Thanking you.

Yours faithfully
For BASF India Limited

Manohar Kamath Director – Legal, General Counsel (India) & Company Secretary

Encl: a.a.

Cc: Listing Compliance,

The National Stock Exchange of India Limited,

Exchange Plaza, C-1, Block-G,

Bandra Kurla Complex, Bandra –(East).

Mumbai-400051.

Registered Office BASF India Limited The Capital, 'A' Wing, 1204-C, 12th Floor, Plot No. C-70, 'G' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, India

Tel +91 22 6278 5600

CIN - L33112MH1943FLC003972

www.basf.com/in

Pankaj Bahl Manager- Company Secretarial



## Kallappanna Awade Ichalkarnji Janata Sahakari Bank Ltd., (MULTI-STATE SCHEDULED BANK)

60th ANNUAL GENERAL MEETING - NOTICE - (Only For Members)

All the members of the bank are hereby informed that, 60th Annual General Meeting of Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd., Ichalkaranji for the year 2021-22 will be held on Saturday, 23<sup>rd</sup> July 2022 at 3.00 p.m. at Shrimant N. B. Ghorpade Natyagruha, Ichalkaranji to consider the following subjects. The members are requested to attend the meeting in time.

- 1) To read and confirm the minutes of the previous 59<sup>th</sup>Annual General Meeting held on
- To approve & sanction the Annual Report, Balance Sheet and Profit & Loss Account for the year ended 31<sup>st</sup> March 2022.
- To approve the appropriation of Net Profit for the year 2021-22 as per the recommendations of Board of Directors.
- To sanction the expenditures exceeding the budget for the year 2021-22.
- To approve the statutory audit compliance report for the year 2020-21.
- To accept Statutory Auditor's Report for the year 2021-22.
- To sanction the expenditure budget recommended by Hon`ble Board of Directors for the vear 2022-23
- To take note of the loans & advances given to the Board of Directors & their relatives.
- To approve the re-appointment of the M.R.P.R.S. & Associates, Chartered Accountant Satara, as a Statutory Auditor of the Bank for the F.Y. 2022-23 and delegate powers to Board of Directors to fix their remuneration.
- 10) To note & approve the loans & advances waived under One Time Settlement (OTS) as well as to approve the written-off loans and advances as is certified by Statutory Auditor.
- 11) To approve the appointment of Mr. Sanjay Balaso Shirgave as Chief Executive Officer of
- 12) To grant leave for absence of the members of the Bank who have not attended this Annual General Meeting.
- 13) To consider any other subject matter with the permission of Chair.

#### PLACE: ICHALKARANJI

By the Order of Board of Directors

Mr. Sanjay B. Shirgave Chief Executive Officer

Mr. Prakash K. Awade Chairman

DATE: 27<sup>th</sup> June 2022

## Note:

- The adjourned meeting due to want of quorum will be conducted on the same date & at the same place after half an hour & no quorum will be necessary.
- The Annual Report for the financial year 2021-22 consisting of Profit and Loss Accounts & Balance Sheet are displayed on Bank's website www.ijsbank.com
- A copy of the Annual Report of the bank has made available at the Head Office, Ichalkaranji as well as nearest branches to the members of the bank.
- The members who want any information regarding the annual report, Balance Sheet & Profit and Loss A/c., they may receive the information in the Head Office of the bank during office hours. And the members who wish to ask any question regarding the Annual Report, Balance Sheet & Profit and Loss A/c., in the meeting, they should send their questions in writing to the office before Date 16/07/2022 so as to keep the information ready.
- Although the AGM will be held in physical presence of members, the participation shall be subject to the prevailing guidelines on congregation of people, issued by Government of Maharashtra (GoM) and/or, Ichalkaranji Municipal Corporation.

## **D** BASE

#### **BASE India Limited**

Read, Office: The Capital 'A' Wing 1204-C 12th Floor Plot No C-70 'G' Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051 CIN: L33112MH1943FLC003972 Tel: +91 22 62785600 Website: www.basf.com/in Email: investor-grievance-india@basf.com

#### NOTICE REGARDING 78TH AGM OF BASF INDIA LIMITED ("COMPANY") & **BOOK CLOSURE DATE FOR DIVIDEND**

NOTICE is hereby given that the 78th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 3rd August 2022 at 3.00 p.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, to transact the businesses as set out in the Notice dated 9th May 2022 convening the said Meeting and the Explanator

The Notice of the 78th AGM along with the Annual Report of the Company for the financial year ended 31st March 2022 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also be available on the Company's website i.e. www.basf.com/in and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited & The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com & www.nseindia.com, respectively and also uploaded on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

#### Manner of registering / updating e-mail address: -

- a) Members holding shares in physical form, who have not registered/ updated their e-mail addresses with the Company are requested to register / update their email addresses by writing to the Company with details of folio no(s), name of the Member, scanned copy of the share certificate (front & back side), self-attested copy of the PAN & Aadhar Card, email id and mobile number at investor-grievance-india@basf.com
- b) Members holding shares in dematerialised form, who have not registered / update their email addresses, are requested to register / update the same with their respective Depository Participants, where they maintain their demat accounts.

#### Manner of casting vote through e-voting:

Members can cast their vote(s) on the businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of e-voting has been provided in the Notice of the AGM under "Instructions for Remove e-voting". Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting would be able to vot electronically at the AGM.

#### Book Closure Date for Dividend:

NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 23rd July 2022 to Wednesday, 27th July 2022 (both days inclusive), for the purpose of determining the eligibility of the Members entitled to Dividend.

The Dividend shall be payable to all those Members / Deemed Members whose names appear in the Register o Members / Statement of Beneficial Owners as on the close of the business hours on Friday, 22<sup>nd</sup> July 2022

Dividend, as recommended by the Board of Directors, upon approval at the AGM, will be paid on or after Monday, 8th August 2022. Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Members with effect from 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source from Dividend paid to Members at the applicable prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Members are requested to refer to the recent Finance Act.

The Dividend would be paid through electronic mode to the Members who have registered their bank account details with the Company. Dividend warrants would be dispatched to the registered address of the Members who have not registered their bank account details.

#### Manner of registering mandate for Dividend: -

Members are requested to register / update their complete bank details with their Depository Participants, for the equity shares held in demat form. In case the equity shares held in physical form. Member are requested to submit their bank details viz., Name of the Bank and Branch, their A/c type, Core Banking A/c No. with 9 digit MICR and 11 digit IFSC code along with the original cancelled cheque stating the 1st named shareholder as accountholder to TSR Consultants Private Limited, Unit: BASF India Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg Vikhroli (West), Mumbai 400 083, before Saturday, 23rd July 2022.

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, the instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For BASF India Limited

MANOHAR KAMATH

Director - Legal, General Counsel (India) & Company Secretary

## केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

Canara Bank Bhayander West Branch, Yajurved Chandrakant Niwas. Station Road, Bhayander West

Branch Ref: 2468/01/2022 PUBLIC NOTICE Date:06.07.2022

The public notice is hereby issued on behalf of Canara Bank Bhayande West Branch, Yajurved Chandrakant Niwas, Station Road, Bhavande West to inform that the locker hirers have failed to pay the locker ren arrears for more than three years despite repeated reminders. The undersigned has issued notices NF 243 and NF 244 to the parties to pay the arrears within 30 days from the issuance of notice. Having failed to pay their arrears, the lockers were broke open on 08.06.2022 and articles wer recovered. Notice is hereby given to the locker hirer, their legal heirs and public in general that the undersigned is proposing to auction the articles to the extent of Rent arrears, Break-open and other incidental charges, in the event of non-clearance of dues within 15 days of issuance of this notice.

List of locker holder with their respective locker number

1. Maxcy Furtado (2468A00013)

Date: 07.07.2022 Sd/ Place: Bhayander West Branch **Authorised Officer, Canara Bank** 

ORISSA ARTISANS AND WEAVERS LIMITED CIN: U172260R2010PLC012597 Tel. +91-671-2343200 Regd. Off: Shed No. 17/B, Industrial Estate Khapuria, Madhupatna, Cuttack-753010, Orissa NOTICE OF 12TH ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION

notice is hereby given that The 12th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held at **Shed No. 17/B,** Industrial Estate Khapuria, Madhupatna, Cuttack-753010, Orissa on Friday, the 29<sup>th</sup> day of July, 2022 at 11:30 am to transact the Ordinary Business, as set out in the Notice of AGM;

AGM, Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Year ended 31st March, 2022 have been sent to the members whose email IDs are registered with the Company. Physical copies of the Notice of AGM and Annual Report 2021-22 have been sent to all the other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM and Annual Report has been completed on 06th July, 2022.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off date o 22" July, 2022 may cast their voie electronically on the resolutions as set out in Ordinary, Business in the Notice of AGM through electronic voting system of National Securities Depositor, Limited (NSDL) from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

The Ordinary Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting b electronic means as well; The remote e-voting shall commence on Tuesday, July 26, 2022 at 9:00 AM:

The remote e-voting shall end on **Thursday**, **July 28**, **2022** at **5:00 PM**;
The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is **July 22**, **2022**;

21, 2022.

Any person, who acquires shares of the Company and be comemember of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. 22" July, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password car be used for casting vote;

Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; and c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper. The notice of AGM is available on NSDL's website https://www.evoting.nsdl.com

The notice of AGM is available on NSDL's website https://www.evoting.nsdl.com in case of queries/grievances relating to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of https://www.evoting.nsdl.com; or call on toll free no.:1800 1020 990 / 1800 224 430 or contact Mr. Anubhav Saxena (Assistant Manager), National Securities Depository Limited, Trade World, "A Wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbal-400013 at designated email IDs: evoting@nsdl.co.in or anubhavs@nsdl.co.in. The members may also contact Mr. Niranjan Patra, Finance Executive at his email-id finance@orissaartisans.com or at Phone No. +917008258291.

For Orissa Artisans and Weavers Limited.

Jagat Singh Bartwa

Director DIN: 02696633 R/o. C 1 / 516, Second Floor, Chitrakoot Scheme, Vaishali Nagar, Jaipur-302021

🔵 इंडिया एक्ज़िम बैंक India Exim Bank

#### **EXPORT-IMPORT BANK OF INDIA** Centre One Building, Floor No. 21, World Trade

Place : Mumbai

Dated: 7th July 2022

Centre Complex, Cuffe Parade, Mumbai - 400 005.

#### PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY (Under SARFAESI ACT 2002) F-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to public in general and in particular to Borrower viz. M/s Vipul Shipyard, Corporate Guarantors viz. M/s Varada Drilling Company Pte. Ltd. and Varada Global Pte. Ltd and Personal guarantor viz. Mr. Rishi Kamlesh Agarwal that the below described immovable property mortgaged/ charged to Export-Import Bank of India (Exim Bank), the physical possession of which has been taken u/s 13(4) by an Authorized Officer of Exim Bank, will be sold on "As is Where is", "As is what is" "Whatever there is" and "Without Recourse" basis on July 29, 2022, for recovery of \$402.46, 84, 437.21 due on June 30, 2022 to Exim Bank from M/s Vipul Shipyard, Corporate Guarantors M/s Varada Drilling Company Pte. Ltd. and Varada Global Pte. Ltd and Personal Guarantor Mr. Rishi Kamlesh Agarwal. The reserve price will be ₹28,98,00,000 and the earnest money deposit will be ₹2,89,80,000.

Contact Details of Authorized Officer of the Bank +912222172620

Email: amit.kumar@eximbankindia.in

## **SCHEDULE**

Details of the Borrower: M/s Vipul Shipyard a partnership firm (with partners being Shri Damodar Prasad Gupta, Shri Santhanam Muthuswamy & M/s Onaway Industries Ltd.) having its Principal Place of Business at Near Magdalla Port, Gaviyar Village, Surat - 395007 Details of the Guarantor(s):

1. Personal Guarantor: Mr. Rishi Agarwal having his office at 5th Floor, 1 Bhupati Chambers, 13 Mathew Road, Opera House, Mumbai – 400004 and residence at 4C, Somerset Place, 61 D, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400026

2. Corporate Guarantors: Varada Drilling Company Pte Ltd. and Varada Global Pte Ltd. having their office at 371, Beach Road, #22-01/05, Key Point,

I. DESCRIPTION OF THE PROPERTY, RESERVE PRICE AND EARNEST MONEY DEPOSIT: Property belonging to borrower

**Description of the Property** Reserve Price (₹) EMD (₹) All those pieces and parcels of non-agricultural land situated and lying and being at Gaviyar bearing Revenue Survey no. 30 admeasuring 13,861 Sq. Mtrs and Revenue Survey No. 32 admeasuring 4,654 Sq/ Mtrs, both of Mouje /Village Gaviyar, Near Magdalla Port, Taluka Choryasi in the Registration District Surat and Sub District 28,98,00,000 2.89.80.000 Surat-1 (Athva) and are bounded as under In respect of land bearing Survey No. 30: On or towards North by: Tapi River On or towards South by: Land of Balubhai Dahyabhai On or towards East by: Land of Mohanbhai Revabhai On or towards West by: Magdalla Port Road In respect of land bearing Survey No. 32: On or towards North by: Block No. 30 On or towards South by: Block No. 33P On or towards East by: Block No. 31

II. OUTSTANDING DUES: ₹ 402,46,84,437.21 (Rupees Four Hundred Two Crore Forty-Six Lakh Eighty -Four Thousand Four Hundred Thirty-Seven and Twenty-One paise only) + further interest & liquidated damages thereon w.e.f. June 30, 2022+ expenses.

**DETAILS OF E-AUCTION** 

III. E-Auction Website: https://eximbank.auctiontiger.net IV. Date of Auction: July 29, 2022

On or towards West by: Block No. 28 Magdalla Port Road

Time of Auction: Between 1.00 pm to 4.00 pm with unlimited extensions of 8 minutes each

 $\textbf{VI.} \quad \textbf{Earnest Money Deposit (EMD):} \ \ \textbf{?} \ 2,89,80,000/- (Rupees \ Two \ Crore \ Eighty-Nine \ Lakh \ Eighty \ Thousand \ only)$ VII. Mode of Deposit of EMD:

Through NEFT/RTGS Transfer in favour of "Export-Import Bank of India" A/c No. HO00INR42001001, IFS Code EIBI0HO0001; or By way of Demand Draft/Pay Order in favour of 'Export-Import Bank of India', payable at Mumbai at Export-Import Bank of India, 21st Floor, Centre -1

Building, World Trade Centre Complex, Cuffe Parade, Mumbai-400005. VIII. Submission of online application for Bid with EMD (Non-Interest Bearing): July 08, 2022, 10 a.m. onwards

 $\textbf{IX.} \quad \textbf{Last date for submission of online application for Bid with EMD:} \ \textbf{Till} \ 6.00 \ pm \ on \ July \ 25, 2022. \ \textbf{Submission of online application} \ \textbf{Submission} \ \textbf{Submission of online application} \ \textbf{Submission} \ \textbf{S$ 

 $\textbf{X.} \quad \textbf{Date \& Time for Inspection of the Property \& Documents related to the Property:} \ \textbf{July } 08, 2022, \text{to July } 28, 2022, \text{from } 1.00 \, \text{pm to } 5.00 \, \text{pm to$ XI. Bid Multiplier: ₹10.00.000/- (Rupees Ten Lakh Only). **TERMS & CONDITIONS** 

The Sale of Secured Assets is on "As is where is". "As is what is". "Whatever there is" and "Without recourse" Basis.

description, condition, encumbrance, lien, charge, statutory dues, etc. of the auctioned property and claims/rights/dues affecting the auctioned property, prior to submitting their bid. The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation by or on behalf of the Bank. For further details regarding physical inspection of the property, the interested bidders may contact Mr. Amit Kumar, Phone No +912222172620/+919920283223, during office hours 10.00 a.m. to 6.00 p.m.

The intending bidders should make their own independent inquiries with concerned SRO as well as the revenue records regarding the title, nature

The e-auction sale will only be conducted vide "online e-auction" bidding through the Bank's approved service provider **Auction Tiger**, Ahmedabad at its website **https://eximbank.auctiontiger.net** & Prospective bidder can also view sale details and bidding through Auction Tiger Mobile Application (Android). Please read E-Auction Tender Documents containing E-Auction bid forms, Declarations, general terms and conditions of online sale (**Tender** Document) which are available on the Bank's website: www.eximbankindia.in. Sale is strictly subject to the terms & conditions incorporated in this e-Auction Notice and the Tender Document and SARFAESI Act read with the Security

Interest (Enforcement) Rules, 2002. Exim Bank at its liberty may cancel the e-auction process at any time without assigning any reason thereof.

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SECTION 8(6) & 9(1) OF THE SARFAESI ACT, 2002

The Borrower/Guarantor of the property are hereby notified to pay the sum as mentioned above along with up-to date interest and ancillary expenses before the date of e-auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Place: Mumbai (Authorized Officer)





Business Standard **BANKING SHOW** 

Thursdays | 11am

WATCH IN TODAY'S EPISODE



RBI's FSR report, HSBC's re-entry in



private banking business and more

Prashant Kumar, CEO & MD, YES Bank, on the bank's future trajectory



Mark-to-market losses: What are they and how do they impact banks?



Tamal Bandyopadhyay on treasury losses and pitfalls of bank privatisation

Visit mybs.in/BankingShow or



scan this code to watch



f bsindia bsindia







business-standard.com

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री

सचिन रिशीकुमार गुप्ता हे फ्लॅट क्र.१५, क्षेत्रफळ ४७०

चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ४था मजला, इमारत ई, मुकुंद नगर

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात

सोसायटी, प्लॉट क्र.१, मुकुंद नगर, अंधेरी कुर्ला रोड,

मरोळ पाईपलाईन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ तसेच

मुकंद नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड

(सदर सोसायटी) द्वारे वितरीत अनुक्रमांक ४०१ ते ४०५

धारक भागप्रमाणपत्र क्र.८१ (सदर मालमत्ता) ही जागा

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, वर

नमुद मालमत्तेबाबतचे खाली नमुद केलेले मुळ करारनामा

१) श्री. करम सिंग यांच्या नावे असलेला मुळ करारनाम

२) श्री. करम सिंग (विक्रेता) आणि श्री. श्याम सुंदर

कांदोई (खरेदीदार) यांच्या दरम्यानचा मुळ करारनामा

३) श्री. श्याम सुंदर कांदोई (विक्रेता) आणि मे. लिला

स्कॉटीश लेस प्रा.लि. (खरेदीदार) यांच्या दरम्यानचा

जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्रावर कोणत्याही

स्वरुपाचा दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास

त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सदर सूचना

प्रकाशनापासून **१४ दिवसांत ॲड. श्रद्धा मेहता** यांच्याकडे

खाली नमुद केलेल्या पत्त्यावर द्यावेत. अन्यथा अशा

व्यक्तींचे दावा सर्व इच्छा व उद्देशांकरिता स्थगित किंवा

७/ए. भावसार भवन, इराणी वाडी रोड क्र.३, साई

smehtalegal@gmail.com

राज गार्डन समोर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७

जाहीर सूचना

पेठा विजुडा या फ्लॅट क्र.२०५, दुसऱ्या मजल्यावर क्षेत्रफळ ३०० चौरस फूट (कार्पेट), इमारत क्र.⊞

नध्ये, तुळशीवाडी नवनिर्माण एसआरए कोहौसोलि

जमीन सीएस क्र.३८३, (पी), १/३८३, ४/३८३

८/३८३, ३८९, ३९०, ३९७, ३९८ आणि

x83(पी) केशवराव खाइये मार्ग ताइटेव विभाग

ज्याअर्थी मे. मंगल सृष्टी गृह निर्मिती लिमिटेड (विकासक) आणि मे. तुळशीवाडी नवनिर्माण एसआरए कोहौसोलि. यांनी श्रीमती विंजुडा जसु

. पेठा व श्री. विंजुडा पेठा अजुर्न यांना दिनांक २०

मार्च, २००० रोजीचे अञ्जींदणीकृत करारनाम

मार्फत फ्लॅट क्र.२०५, २रा मजला, क्षेत्रफळ ३०० चौरस फूट (कार्पेट), इमारत क्र.ं ारे मध्ये, तुळशीवाडी नविनर्माण एसआएए कोहौसोलि. मधील

सदर श्रीमती विंजुडा जसु पेठा यांचे २५ फेब्रुवारी

२००३ रोजी निधन झाले आणि श्री. विंजुडा पेठा अर्जुन यांचे १२ फेब्रुवारी, २०२० रोजी निधन

झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती विंजुडा प्रमिल पेठा, श्रीमती विंजुडा पुष्पा, श्रीमती विंजुडा लीलाबेन

श्रीमती विंजुडा चंपा हे त्यांचे एकमेव कायदेशी

ज्याअर्थी दिनांक ७ जुलै, २०२१ रोजीचे वाटपपत्रानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सदर फ्लॅट क्र.२०५, २रा मजला, स्त्रुपकळ ३०० चौरस

फूट (कार्पेट), इमारत क्र. 🔯 मध्ये, तुळशीवाडी नवनिर्माण एसआरए कोहौसोलि. ही जागा श्रीमर्त

येथे नोंद असावी की, श्री. विंजुडा पेठा अर्जुन यांचे

१२ फेब्रुवारी, २०२० रोजी निधन झाले, त्यांच्य

पश्चात श्रीमती विंजुडा प्रमिला पेठा, श्रीमती विंजुड

गुष्पा, श्रीमती विंजुड़ा लीलाबेन, श्रीमती विंजुड

चंपा हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत

पुढे नोंद घ्यावी की, श्री. निखिल वेलारी हे श्रीमत

विंजुडा प्रमिला पेठा यांचे पुत्र असून त्यांनी हिरे हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे कर्ज घेण्यासार्ठ

संपर्क केला आहे, ज्याकरिता श्रीमती विंजुडा प्रमिल

पेठा, श्रीमती विजुडा पृष्पा, श्रीमती विजुडा लीलाबेन

श्रीमती विंजुडा चंपा यांना काहीही आक्षेप नाही.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर फ्लॅटबाब

विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य

इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हित

असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक

दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य

तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसात कळवावे, अन्यथ

अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा

स्थिगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/

किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहाँ

५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेंटर, कॉर्टर

गेड नंबर १ बोरिवली (ई) मंबर्दि knones

आर.सी. दुबे

वकील उच्च न्यायालय मंबुई

आणि दुसरे कोणतेही कायदेशीर वारस नाहीत.

विंजुडा प्रमिला पेठा यांना देण्यात आली होती.

जागा दिली होती.

वारम आहेत.

मुंबई शहर येथील जागेचे मालक आहेत.

सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती प्रमिल

ॲड. श्रद्धा मेहता

दिनांक: 0७. 0७. २०२२


त्याग केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक ०४.०३.१९९३ रोजीचा मुळ करारनामा.

खरेदी करण्याचा व्यवहार करीत आहेत.

हरवले /गहाळ झाले आहे.





सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. राजेश दत्तात्रय शिंदे** यांर्न फ्लॅट क्र.२९७, क्षेत्रफळ ३२१.२५ चौ.फ्. कार्पेट क्षेत्र, ३रा मजला, रंग रेखा को-ऑप.हौ.सो.लि. म्हणन ज्ञात इमारत. इमारत क्र.८. शैलेंद्र नगर एस.व्ही. रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ तसेच अनुक्रमांक १११ ते ११५ (दोन्हीसह) धारक भागप्रमाणपत्र क्र.२३ अंतर्गत वितरीत रु.५०/-प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स माझ्य अशिलांचे वडील श्री. दत्तात्रय राऊ शिंदे, ज्यांचे १२.०८.२००९ रोजी निधन झाले आणि माझ्य अशिलांची आई श्रीमती लिला दत्तात्रय शिंदे, ज्यांचे १५.०५.२०११ रोजी निधन झाले. यांच्या नावावरू त्यांच्या स्वत:च्या नावे मालकीत्व हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर वारसाहक्क, विक्री, तारण, अधिभार न्यास, मालकी हक्क, ताबा, बक्षीस, परिरक्षा भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे दावा अधिकार, हक्क किंवा हित/मागणी असल्यास त्यांर्न लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना फ्लॅट क्र.३०२, विशाल एन्क्लेव्ह, इमारत क्र.१२, परबत नगर, एस.व्ही. रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे अन्यथा तदनंतर येणारे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

> सही/ जिय्रा रमेशचंद्र जोर्श वकील

दिनांक:0७.0७.२०२२ ठिकाण: मुंबई

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public Seneral that my client MR. NANDKISHOP AXMAN MESTRY is owner and holding the Flat No. A/9. The Mira Sahil CHS. Ltd., behind Amar Palace Hotel, Mira Road (East), Dis Thane - 401107 along with 5 shares of Rs. 50/ each paid up of amounting Rs.250/- of share Certificate No. 28 bearing distinctive Nos. from 021 To 025 issued by The Mira Sahil CHS. Ltd. Mira Road (East), Dist. Thane. My client state that he has lost or misplaced the aforesaid Original Share Certificate and origina documents including following origina agreement entered into between viz. 1) 'Kirit S Patel' and 'Kavita A Singh, Ramesh V. Relan' viz. 2) 'Kavita A. Singh, Ramesh V. Relan' and N. I. Joshi', viz. 3) 'N. I. Joshi and Ishwarlal V Joshi', 'Mr. Shaileshkumar I, Joshi' forming chain of title of said flat and my client reporte the matter to Kashimira Police Station, Dist Thane vide complaint No. 0872/2022 Dated 13/06/2022. As regards lost or misplaced of the aforesaid original chain agreements and Original Share certificate.

If anyone finds the aforesaid original agreement or having any claim thereon should contact the undersigned within 14 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no clain f any one in respect thereof and whateve claim if any shall be deemed to be waived. SHWETA SURESH KASTURE

Advocate High Court. Shop No.121/B, First Floor, Ajanta Square Mall, Market Lane, Borivali (West) Mumbai - 400092. Mobile No. 9987585292

## जाहीर सूचना

येथे मचित करण्यात येत आहे की आमचे अशी मस्मरीक मर्चंट यांना फ्लंट क २२ २ग मजल एच विंग. धरमज्योत नं ३ म्हणन जात डमारत धरम ज्योत नं.३ कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी जमीन प्लॉट क्र.२२, एस.क्र.४२७, एच.क्र.४(पी शेरली राजन रोड, वांद्रे (प.), मुंबई ही जागा श्री आय.डी. कपासी यांच्याकडून खरेदी करण्यार्च इच्छा आहे.

मुळत: सदर दुकान डी. नास्ता यांनी श्रीमती लुस गोम्स यांना दिनांक २५ जून, १९७६ रोजीचे करारनाम मार्फत विक्री केले होते. सदर श्रीमती लुसी गोम्स यांनी सदर फ्लॅट श्री. इनायत डी. कपासी व श्रीमती روه دم عسل سنير العبنية مم مم مور रोजीचे करारनामा मार्फत विक्री केले होते. सदः श्रीमती कुमद आय. कपासी यांचे ०६.०१.१९९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्री. इनायत डी कपासी व श्री. समीर कपासी हे कायदेशीर वारसदा आहेत. श्री. समीर इनायत कपासी यांचे २३.0९.२0१२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात श्री. इनायत डी. कपासी (आय.डी. कपासी) कायदेशीर वारसदार आहेत.

जर कोणा व्यक्तीम/मंस्थेम/बँकेम मटर फ्लॅटबाबर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे, अन्यथ अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहा करण्यास मुक्त असतील.

डॉईट लिगल सोल्युशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

## जाहीर सूचना

ज्या कोणासह संबंधित आहेत ते, कृपया नोंद असावी की, श्री. रोहितक्षा जी. शेट्टी आणि श्रीमती नलिनी आर. शेट्टी, यांनी आम्हाला कळविले आहे की त्यांनी फ्लॅट क्र.०५०७, ५वा मजला, टॉवर ए ७५८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र अर्थात ७०.४२ चौ.मी आणि बिल्टअप क्षेत्र ९१५ चौ.फु. अर्थात ८५.०१ चौ.मी., अशोक टॉवर्स म्हणून ज्ञात इमारत, अशोक टॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन प्लॉट सी.एस.क्र.१०५ (भाग), सी.एस.क्र.६३/७४(भाग), परळ-शिवडी विभाग, मुंबई-४०००१२ ही जागा खरेदी केलेल मूळ करारनामा हरवला आहे. याबाबत जर कोणतीही व्यक्तीस किंवा व्यक्तींच्या संघटनेस किंवा इत कोणतीही संस्थेकडे अधिकार दस्तावेजाचा ताबा असल्याचा दावा असल्यास किंवा सदर अधिका दस्तावेजासह सदर फ्लॅट किंवा भागावर अधिकाराचा दावा असल्यास किंवा तारण, मालकी हक्क किंव इतर प्रकारे व्यक्तींची संघटना किंवा व्यक्ती किंवा अन्य इतर संस्था यांना दावा असल्यास किंवा सदर अधिकार दस्तावेजाचा ताबा असल्याबाबत अन दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा आवश्यक दस्तावेजांसह आमच्याकडे - बीटी लीगल, दुकान क्र.२, सरला सदन कोहौसोलि., ५वा रस्ता, खार (पश्चिम), मुंबई-४०००५२ येथे सदर सूचना प्रथम प्रकाशनापासून १४ दिवसांच्या आत कळवावे. वर विहित कालावधीत आवश्यक दस्तावेजांसह कोणताही दावा आमच्याकडे प्राप्त न झाल्यास आमचे अशिलांचे योग्यताचे योग्य पुरावे विचारात घेतले जाईल आणि सदर दस्तावेज हरवले किंवा गहाळ झाल्याचे समजले जाईल.

आज दिनांकीत ०७ जुलै, २०२२

सही/ बीटी लिगल दकान क्र.२. सरला सदन कोहौसोलि. ५वा रस्ता, खार (पश्चिम), मुंबई-४०००५२

## Notice is hereby given to the Public that Mr

at Flat no. 1504. Platinum Tower, Sector No. 9 Plot No. 32, Charkop Kandivali (W) Mumbai 6 They are First Party Owner of this Flat. The sale of agreement on 2006, executed betwee Naresh Agarwal (The Builder) and Mr. Pravir Kumar Chandulal Brahmbhatt (The First Purchaser) for the property bearing Same addressed has been lost/ misplaced. A FIR fo the missing sale of agreement and Share Certificate has been issued with Registration no. 030 Dated 25/06/2022. And also Any Person having any claim or right in respect of Flat No. 1504, by way of inheritance, share sale, mortgage, lease, lien, gift, possession of encumbrance howsoever or otherwise related to the said Flat is hereby require to intimate to the undersigned within 14 days from the date o publication of this notice his such claim, if any with all supporting documents failing which the transaction shall be completed withou reference to such claim if any, of such persor shall be treated as waived and not binding o our clients. Date: 07/07/2022

22 Secretary Platinum Tower, Sector No. 9, Plot No. 32, Charkop Kandivali (W) Mumbai 67.

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मालमत्ता फ्लॅट क्र.०२, तळमजला, अंधेरी अमृत सागर को-ऑप.हौ.सो.लि., रजि.क्र. बीओएम/ एचएसजी/टीसी/५९८५/१९८० या जागेबाबतचे खालील दस्तावेज हरविले आहेत:

१. मे. भारत कन्स्ट्रक्शन कंपनी (विकासक) हस्तांतरकर्ता आणि स्वर्गीय गुरमीत सिंग (हस्तांतरीती) यांच्या दरम्यान सन १९८३ रोजी झालेला श्रेणी करारनामा १.

२. स्वर्गीय गुरमीत सिंग (मयत 0५.0४.१९९१) यांच्याकडून त्यांची पत्नी श्रीमती गुरचरण कौर चांढोक यांच्या नावे दिलेले श्रेणी हस्तांतर दस्तावेज क्र.२ ३. श्री. गुरमीत सिंग यांच्या नावे असलेले मूळ भागप्रमाणपत्र क्र.२६.

सदर मालमत्तेचे विद्यमान मालक श्री योगेश आर. शाह यांना वर नमृद केलेला फ्लॅट कुमारी सरिता पांडेय, आधार कार्ड क्र.५१९३-९७५७-८६४९ यांच्याकडे विक्री करावयाचा आहे.

लिगल सर्च वकील श्री. वंदन कुमार यांनी याद्वारे सदर स्चना प्रकाशनापासून १४ दिवसांत लेखी स्वरुपात दावा/आक्षेप मागविले आहेत. विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास संबंधित खरेदीदारास ना-दावा प्रमाणपत्र वितरणास खालील स्वाक्षरीकर्ता मुक्त असतील.

#### वंदन कुमार ॲण्ड असोसिएटस् (वकील)

१०वा मजला, धुक्का चेंबर, मालाड पुर्व, मुंबई-९७. दूर.:९३२६३६६०६२ ठिकाण: मुंबई दिनांक:0७.0७.२०२२

> **PUBLIC NOTICE** IN THE COURT OF DISTRICT JUDGE, KALYAN AT KALYAN R.C.A. NO. 11 OF 2020

R.C.S. NO.121 OF 2009 Shri. Yogesh Hanumant Bhatt An Adult, Hindu Inhabitant of

Dombivali Age: 51 Years, Occupation: Purohi <u>Residing at:</u> 102, 1<sup>st</sup> Floor, Kanaku Smriti Choudhary Wadi. Pendse Nagar, Dombivili (E) - 421201,

Dist: Thane ......APPELLANT/
ORIGINAL DEFENDANT VS

 Shri. Ganesh Kachru Choudhary Age: Adult. Occupation: Business Residing at: C - 102, Akshay Vijay C.H.S., Road No.1, Pendse Nagar Dombivili (W)-421202, Dist: Thane .....DÉFENDANT

ORIGINAL PLAINTIFF That Appellant i.e the Original Defendant has filed an Appeal bearing No. R.C.A. No. 11 of 2020 before the Hon'ble Court of Civil Judge (Senior Division), Kalyan under Section 34 of Maharashtra Rent Control Act, 1999 in R.C.S. No. 121 of 2009 challenging Judgement and Order dated 21.09.2019 passed by the Ld. Civil Judge (Junior Division), Kalyan. That the Summon along with the Copy of the Appeal and Stay Application was sent by R.P.A.D. by Hand and was delivered to the Defendant or 06.04.2021 as per the tracking o the Indian Postal Services. That the Defendant has not appeared before the Hon'ble Court in spite of service of summons, Also, Bailiff Report at Exhibit 11 is on record of the Hon'ble Court. That the Hon'ble Court further was pleased to pass the order for substituted mode of service on 08.03.2022. The Appellant above named has filed aforementioned Appeal in respect o immoveable suit premises as mentioned in the Schedule of the property to i) set aside, quash reverse and dismiss the Suit of the Trial court with costs. ii) the execution of the Decree be stayed pending hearing and final disposa of the Appeal, iii) directing the Respondents to pay cost of the Appeal to the Appellant and iv) any other order as the Hon'ble Court may deem fit.

## SCHEDULE OF

THE SUIT PREMISES Immovable property consisting of: "Room No.102, 1st Floor, Kanaku Smruti, Road No 1, Pendse Nagar Dombivali (East) standing on the Suit Property situated at Mauje Chole, Taluka Kalyan, Distric Thane bearing Survey No.46 Hissa No.3/2 belonging to one Smt.Bhagubai Krushna Choudhary within the limits of Kalvan Dombivili Municipal Corporation and Sub-Registration at Dombivili".

All the persons are hereby informed that, if they have objections of any nature in respect of grant of Appea under Section 34 of Maharashtra Rent Control Act, 1999 pending before the Hon'ble Court of Civi Judge (Senior Division), Kalyan in respect of the Appeal bearing No R.C.A. No. 11 of 2020 in favour of the Appellant above named, may raise their objections in writing to the Hon'ble Court within 30 days from the date of publication of this Public Notice. Objection raised after the time stipulated herein above will not be entertained by the Hon'ble Court Given under my hand and seal on

this 30th day of June, 2022. Superintendent Addl. District and Session Judge, Kalyan

Notice is hereby given to the Public that Mr. Pravin Kumar Chandulal Brahmbhatt Owner of Shop No. 10. Shubham Heights Co. Op. HSG Ltd. Annpurna Estate Indralok Phase 9 Bhayandar (E), Thane 401105. They are First Party Owner of this Shop. The sale o agreement on 2013, executed between Mr Rakesh Jain (The Builder) and Mr. Pravir Kumar Chandulal Brahmbhatt (The First Purchaser) for the property bearing Sar addressed has been lost/ misplaced. A FIR fo the missing sale of agreement and Share Certificate has been issued with Registration no. 030 Dated 25/06/2022, And also Any Person having any claim or right in respect o Shop No. 10 by way of inheritance, share, sale mortgage, lease, lien, gift, possession or encumbrance howsoever or otherwise related to the said Shop is hereby require to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice his such claim, if an with all supporting documents failing which the transaction shall be completed withou reference to such claim if any, of such perso shall be treated as waived and not binding or our clients. Date: 07/07/2022 Secretary Shubham Heights Co. Op. HSG Ltd. Annpurn

Estate Indralok Phase 9, Bhayandar (E) Thane 401105

### **Public Notice**

Notice is hereby given to all concerned that Miss Revthi P. Palan are the bonafide member of our D/11 Om Sadhana, Anang nagar Near Vartak School Vasai Road (W), Palghar 401202 holding Share Certificate Bearing No. 35, from 171 to 175 which are allotted to them towards their Fla No. D/11 The said member Miss Revthi F Palan have applied for duplicate Share Certificate as the Original Certificate of the flat has been misplaced/ lost and no traceable. Any person or party having any claim or right to the said shares by way or lien, mortgage, gift or Sale is called upon t intimate the same to the society within 15 days from date of publication of this notice. I no claims/ objections are received within prescribed period, the duplicate certificate will be issued to the said members. Sd/ Date: 07/07/2022 Secretary

Om Sadhana, Anand nagar, Near Vartak School, Vasai Road (W), Palghar 401202

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अश्विन आनंद दिदवानिया व श्री. आनंद बद्रीप्रसाद दिदवानिया हे युनिट क्र.१३६, पहिला मजला, आदर्श इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., आदर्श सहार रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९९ येथील जागेचे मालक आहेत आणि त्यांच्या नावे भागप्रमाणपत्र क्र.८ अंतर्गत अनुक्रमांक ००३६ ते ००४० (दोन्ही समावेश) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ . पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स वितरीत होते ते हरवले आहेत आणि दिनांक २७.०८.१९९९ रोजी या ऐवजी वितरीत केलेले दुय्यम भागप्रमाणपत्रसुद्धा हरवले/गहाळ झाले आहेत. वर नमुद मालकांनी नोंद केली आहे की, मूळ श्रेणी दस्तावेज अर्थात (१) श्री. कांतीलाल व्ही. धारिया (विक्रेता) आणि मे. सोमाजी मिलिंग वर्क्स (खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला २६ मार्च. १९८५ रोजीचा करारनामा आणि (२) मे सोमाजी मिलिंग वर्क्स (विक्रेता) व श्री. अश्विन आनंद दिदवानिया आणि श्री. आनंद बद्रीप्रसाद दिदवानिया (खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला १३ मे, १९८७ रोजीचा करारनामा आणि मळ भागप्रमाणपत्र क्र.८ हरवले आहेत आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेले नाहीत तसेच या ऐवजी दिनांक २७.०८.१९९९ रोजी भागप्रमाणपत्र क्र.३२० या ऐवजी वितरीत दुय्यम भागप्रमाणपत्रसुद्धा हरवले आहेत. याबाबत कुलाबा पोलीस ठाणे येथे नोंद क्र.१४९/२०२२. दिनांक १७/०२/२०२२ नुसार तक्रार केली आहे. जर कोणा व्यक्तीस, संस्थेस, कंपनीस, उपरोत्त मालमत्ता किंवा भागावर तसेच कोणतेही शासकीय दायित्वाबाबत अधिकार, हक्क, हित, ताबा, किंवा दावा असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांचे कार्यालय पारसनाथ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, साउथ पॉन्ड रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा उपरोक्त मालमत्तेबाबतचे दावा त्याग केले आहेत असे

आज दिनांकीत ७ जुलै, २०२२ ॲड. मितेश शहा

वकील उच्च न्यायालय

## प्रदीप मेटल्स लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८२पीएलसी०२६१९१ नोंदणीकृत कार्यालय: आर-२०५, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, रबाळे, नवी मुंबई-४००७०१. दर.:+९१-२२-२७६९१०२६, फॅक्स:+९१-२२-२७६९११२३. ई-मेल:investors@pradeepmetals.com, वेबसाईट:www.pradeepmetals.com सूचना

कंपनीच्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, १ जुलै २०२२ रोजी द.२.००वा. (भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम)

सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/ २०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०३/२०२२ दि.५ मे, २०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत इतर लागु परिपत्रकानुसार सध्या प्रादुर्भाव असलेल्या कोविड-१९ मध्ये भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची कंपनीला अनुमती आहे. वरील परिपत्रकानुसार ३९वी एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२१-२२ करित वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (डिपॉझिटरी) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने दि.६ जुलै, २०२२ रोजी पाठविले आहेत. एजीएम सूचना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> आणि कंपनीच्या www.pradeepmetals.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीने रिमोट ई-वोटिंगमार्फत मतदानाकरिता, व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता एनएसडीएलची सेवा नियुक्ती केली आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन अधिनियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ व भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण-२ नुसार.

१. कंपनीने दिनांक १ जून, २०२२ रोजीच्या ३९व्या एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत देण्याकरिता सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग सुविधा बुधवार, २७ जुलै, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल.

३. रिमोट ई-वोटिंग सुविधा शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त

४. नोंद दिनांक : शुक्रवार, २२ जुलै, २०२२.

कोणा व्यक्तिने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेतले असतील आणि कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद दिनांक अर्थात २२ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी एजीएम सूचनेत नमुद केलेले ई-वोटिंग सुचनांचे पालन करावे.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने मतदानाचा अधिकार असेल.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की:

१. शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा.नंतर एलआयआयपीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.

२. रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल

परंतु पुन्हा मत देता येणार नाही. ३. कंपनीचे भागधारक ज्यांच्याकडे २२ जुलै, २०२२ या निश्चित तारखेला वास्तविक

स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असेल त्यांना विद्युत स्वरुपाने मत देण्याचा अधिकार असेल.

वेद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोटने किंवा एजीएम दरम्यान मत देण्याची संधी सदस्यांना देण्यात आली आहे. रिमोटने किंवा एजीएम दरम्यान मतदानाची पद्धत, वास्तविक स्वरुपात, डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना सर्व माहिती एजीएम सूचनेत दिलेली आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/डिपॉझिटरीकडे नोंद नाहीत त्यांनी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव यासह सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६०००, ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती अर्ज पाठवावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डीपी) संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ल्यानुसार डिमॅट खात्यात ई-मेल नोंद करावेत. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत कोणतेही प्रश्न किंवा एजीएम दरम्यान मतदानाबाबत प्रश्न असल्यास सदस्यांनी लिहावे किंवा संपर्क करावे **श्री. अनभव सिन्हा** - एनएसडीएल. टोल फ्रि क्र.१८००-१०२०-९९० व १८००-२२-४४-३०, ई-मेल: evoting@nsdl.co.in किंवा श्री. अभिषेक जोशी, कंपनी सचिव, प्रदीप मेटल्स लिमिटेड, आर-२०५, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, रबाळे, नवी मुंबई-४००७०१. दूर.:+९१-२२-२७६९१०२६ किंवा ई-मेल: investors@pradeepmental.com.

लाभांश देण्याकरिता भागधारकांच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून शुक्रवार, २२ जुलै, २०२२ निश्चित करण्यात आली आहे. मान्य झाल्यास लाभांश पात्र भागधारकांना एजीएमनंतर ३० दिवसांत दिले जाईल. लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक तपशील नोंद करू इच्छिणाऱ्या भागधारकांना सविस्तर माहिती एजीएम सुचनेत देण्यात आली

कंपनीने मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनी सचिव **मे. श्वेता गोकरण ॲण्ड कंपनी** यांना नियुक्त केले आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शनिवार, २३ जुलै, २०२२ ते शुक्रवार, २९ जुलै, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

ई-वोटिंग/एजीएममध्ये मतदानाचा निकाल एजीएम समाप्तीपासून ४८ तासात घोषित केला जाईल. घोषित झालेला निकाल तपासनीसांच्या अहवालासह कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात व कॉर्पोरेट कार्यालयात प्रसिद्ध केले जाईल आणि कंपनीच्या वेबसाईटवर, एलआयआयपीएलच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविले जाईल. प्रदीप मेटल्स लिमिटेडकरिता

दिनांक: ०६ जुलै, २०२२

ठिकाण: नवी मुंबई

सही/-अभिषेक जोशी कंपनी सचिव सदस्यत्व क्र.ए६४४४६

## जाहीर सूचना

आम्ही श्रीमती लाली सुभाष गुप्ता यांच्या गलकीच्या कंपनी **मेसर्स श्याम सुंदर सन्स**चे रीषिक सत्यापित आणि प्रमाणित करण्यात गुंतले धाहोत जे युनिट क्रमांक ३ च्या कार्यालयाच्य जागेवर, जमिनीवर वसलेले एकूण २३६.४५ चौ.मीटर कारपेट क्षेत्र, टेक्नोपोलिस नॉलेज पार्क नावाच्या इमारतीच्या तळमजल्यावरील कार पार्किंग क्र. ४ व ५ इमारतीच्या कंपाऊंडमध्ये, ५१ चौरस मीटर एट्रिअम पॅसेज क्षेत्रासह, ५१ चौरस मीटरचे लिफ्ट लॉबी पॅसेज क्षेत्र (म्हणजे ५४८.९५ चौ. फूट), शौचालय क्षेत्र ४५.७० चौ.मीटर कारपेट २०.२४ चौ.मीटर कारपेट पॅन्ट्री क्षेत्रासह आणि ११.७० चौरस मीटरच्या एअर होर्ल्डींग रूमसह आणि १ ऑगस्ट २०११ रोजी टेक्नोपोलिस प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.ने जारी केलेले भाग प्रमाणपत्र क्रमांक ०४ अंतर्गत विशिष्ट क्रमांक २१ ते २५ (दोन्ही समाविष्ट) असलेले प्रत्येकी रु. ५०/- चे पाच (५) पूर्ण भरणा केलेले तमभाग, महाकाली लेणी रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, बृहन्मुंबई येथे अंधेरी, तालुका अंधेरी आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नोंदणी उपजिल्ह्यातील आणि सीटीएस क्र. ८ए आणि ८बी असलेले चकाला आणि सीटीएस क्र.२३८ए मुळगाव आणि सीमा खालीलप्रमाणे: उत्तरेस वा त्या दिशेने : गाव मुळगावच्या दक्षिणेस वा त्या दिशेने : गाव मुळगावच्य

सीटीएस क्र. २३८ डी आणि २३८ ई आणि चकाला गवच्या सीटीएस क्र. ८ सी आणि ८ डी जमिनीद्वारे मळगाव आणि गाव चकाला सीटीएस क्र.८सी आणि

**पूर्वेस वा त्या दिशेने :** गाव मुळगावच्या सीटीएस पश्चिमेस वा त्या दिशेने : अंशतः गाव मुळगावच्या सीटीएस क्रमांक २३८सी जमिनीने आणि अंशतः महाकाली लेणी रस्त्याने

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा भागावर विकी तारण, भाडेपट्टा, वहिवाट, परवाना, मालकी हक, करारनामा, मृत्युपत्र, न्यास, बक्षीस, अधिभार, नाबा. अदलाबदल. कायदेशीर हक्क. विका अधिकार, मजला जागा निर्देश (एफएसआय) हस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर) ारवाना, उप-परवाना किंवा कोणतेही आदेश नेकाल, हुकूमनामा, प्रदानता, तजवीज, व्यवस्थ किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक, दावा किंवा हित/मागणी असल्यास त्यांनी सदर यूचना प्रकाशनापासून ७ दिवसांत आवश्यव कागदोपत्री पराव्यांसह लेखी स्वरुपात खालीत ऱ्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालयात कळवावे भन्यथा असे अधिकार, हक्क, हित किंवा दावा असल्यास ते ऐच्छिकरित्या त्याग, स्थगित आणि किंवा माघारी घेतले आहेत असे समजले जाईल

#### सही/ देवेन द्वारकादास ॲण्ड पार्टनर्स, वकील व सॉलिसिटर्स

१११/११४. वर्धमान चेंबर्स. १७-जी कावसजी पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१

द्र.:०२२-६७४३९५०१/०२ ई-मेल:devendwarkadas@dwarkadaslaw.net ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.०७.२०२२

## जाहीर सूचना

आम्ही **श्री. सुनील सुभाष गुप्ता** यांच्या मालकी च्या कंपनी **मेसर्स सुनिल कमर्शियल कॉर्पोरेशन** वे शीर्षक सत्यापित आणि प्रमाणित करण्यात गुंतलो आहोत जे युनिट क्रमांक ३ च्या कार्यालयाच्या जागेवर, जमिनीवर वसलेले एकूण १५८.९७ चौ.मीटर कारपेट क्षेत्र, टेक्नोपोलिस नॉलेज पार्क मीटर एट्रिअम पॅसेज क्षेत्रासह, ५१ चौरस मीटरचे लेफ्ट लॉबी पॅसेज क्षेत्र (म्हणजे ५४८.९५ चौ. फूट) ौचालय क्षेत्र ४५.७० चौ.मीटर कारपेट, २०.२४ चौ.मीटर कारपेट पॅन्ट्री क्षेत्रासह आणि ६.५० चौरस मीटरच्या एअर होर्ल्डींग रूमसह आणि १ ऑगस्ट २०११ रोजी टेक्नोपोलिस प्रिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लि.ने जारी केलेले भाग माणपत्र क्रमांक ०३ अंतर्गत विशिष्ट क्रमांक १६ र २० (दोन्ही समाविष्ट) असलेले प्रत्येकी रु. ५०/ चे पाच (५) पूर्ण भरणा केलेले समभाग, महाकार्ल नेणी रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, बृहन्मुंबई येथे अंधेरी, तालुका अंधेरी आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नोंदणी उपजिल्ह्यातील आणि सीटीएस क्र.८ए आणि ८बी असलेले वकाला आणि सीटीएस क्र. २३८ए मुळगाव आणि प्तीमा खालीलप्रमाणे:

**उत्तरेस वा त्या दिशेने :** गाव मुळगावच्या सीटीएस क्रमांक २४० द्वारे;

दक्षिणेस वा त्या दिशेने : गाव मळगावच्य सीटीएस क्र.२३८ डी आणि २३८ ई आणि चकाल गावच्या सीटीएस क्र.८ सी आणि ८ डी जमिनीद्वारे पूर्वेस वा त्या दिशेने : गाव मुळगावच्या सीटीएर क्रमांक २३५, २३७ आणि २४० जमीनीद्वारे; आणि **पश्चिमेस वा त्या दिशेने :** अंशतः गाव मुळगावच्या सीटीएस क्रमांक २३८सी जमिनीने

आणि अंशतः महाकाली लेणी रस्त्याने. जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा भागावर विक्री गारण, भाडेपट्टा, वहिवाट, परवाना, मालकी हक करारनामा, मृत्युपत्र, न्यास, बक्षीस, अधिभार ताबा. अदलाबदल. कायदेशीर हक्क. विकार अधिकार, मजला जागा निर्देश (एफएसआय) इस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर) ारवाना, उप-परवाना किंवा कोणतेही आदेश नेकाल, हुकूमनामा, प्रदानता, तजवीज, व्यवस्थ केंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क सूचना प्रकाशनापासून ७ दिवसांत आवश्यव कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात खाली*ल* ऱ्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालयात कळवावे अन्यथा असे अधिकार, हक्क, हित किंवा दाव असल्यास ते ऐच्छिकरित्या त्याग, स्थगित आणि/ किंवा माघारी घेतले आहेत असे समजले जाईल.

## देवेन द्वारकादास ॲण्ड पार्टनर्स, वकील व सॉलिसिटर्स

१११/११४, वर्धमान चेंबर्स, १७-जी, कावसजी पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:०२२-६७४३९५०१/०२

दिनांक: ०७.०७.२०२

## ई-मेल:devendwarkadas@dwarkadaslaw.ne ठेकाण: मुंबई

lotice is here by given that below mentioned company(s) share certificate (s) has been lost by applicants nd they have applied to the company to issue duplicate certificate & transmission. Any person who have such claim with the company within 15 days of the publication of this notice, after which laim will be entertained and the company will proceed to issue duplicate share certificate stated shan in the name of the applicants. The public are cautioned against dealing in any manner with these belo nentioned shares. Name of the Holder :Jagdish J

lame of the Applicants: Mava J & Shakuntala J ddress: No.90, Serpantine Road, Ground Floor, Kumara Park, West, Bangalore-560020 Company names & Address Folio No. No. of Shares Certificate nos From To

ate: 06.07.2022

## करण्यास मृक्त असतील.

66798710 6887449911-5087 960 eliance Industries Ltd Late Jagdish J 000069647 Late Jagdish J 000069647 13215251 290357758-763

# बीएएसएफ इंडिया लिमिटेड

**II - BASF** 

ई-मेल:investor-grievance-india@basf.com, वेबसाईंट:www.basf.com/in, सीआयएन:एल३३११२एमएच१९४३एफएलसी००३९७२

नोंद. कार्या: दी कॅपिटल, ए विंग, १२०४-सी, १२वा मजला, प्लॉट क्र.सी-७०

'जी' ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१. **द्र्ः:+**९१ २२ ६२७८५६००;

## बीएएसएफ इंडिया लिमिटेड (कंपनी) ची ७८वी एजीएम व लाभांशाकरिता पुस्तक बंद करण्याच्या तारखेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **बीएएसएफ इंडिया लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ७८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, ०३ ऑगस्ट, २०२२ रोजी द.३.००वा.** व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य टुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत या प्रकरणावरील सर्व लागु परिपत्रके आणि भारतीय रोखे व विनिमय मंडळाच्या आदेशानुसार ९ मे, २०२२ रोजीच्या सभेच्या सूचनेत व स्पष्टीकरण अहवालात नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

७८व्या एजीएमची सूचना तसेच ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.basf.co/in, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची www.bseindia.com वेबसाइट, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या <u>www.nseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ई-मेलचे नोंदणी/अद्यायावत करण्याची पद्धत:

अ. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद/अद्यायावत नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी विनंतीपत्रासह फोलिओ क्रमांक, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील) ई-मेल व मोबाईल क्रमांक आणि स्वसाक्षांकीत पॅनकार्ड व आधारकार्डची प्रत <u>investor-grievance-india@basf.com</u> वर कंपनीकडे पाठवून

ब. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्य ज्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत नाहीत त्यांनी त्यांचे डिमॅट खाते राखणारे ठेवीदार सहभागीदारकडे ई-मेल नोंद/अद्यायावत करावे.

ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:

एजीएम सूचनेत नमुद विषयावर सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने (ई-वोटिंग) मत देता येईल. ई-वोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत रिमोट ई-वोटिंगकरिता माहिती अंतर्गत नमुद आहे. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत अशा एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना एजीएमच्या ठिकाणी विद्युत स्वरुपाने मत देता येईल.

लाभांशाकरिता पुस्तक बंद करण्याची तारीख:

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार व त्यातील नियमाअंतर्गत लाभांश घेण्यास पात्र सदस्यांच्या निश्चिती उद्देशाकरिता कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक शनिवार, २३ जुलै, २०२२ ते बुधवार, २७ जुलै, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवले जाईल.

शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी कार्यालयीन वेळ समाप्त होताना सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांचे अहवालमध्ये ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्या सर्वांना समलाभांश देय असेल.

संचालक मंडळाद्वारे एजीएममध्ये मान्य झाल्यास लाभांश सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२ नंतर दिले जाईल. वित्तीय कायदा २०२० नुसार दिनांक १ एप्रिल, २०२० पासून लाभांश उत्पन्न भागधारकाच्या हस्ते करयोग्य असेल आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना दिलेल्या लाभांशातून स्रोताकडील करकपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीकरिता विहित दरासाठी भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी वित्तीय कायदा व सुधारपत्राचा संदर्भ घ्यावा.

ज्या सदस्यांनी कंपनीकडे त्यांचे बँक खाते तपशील नोंद केलेले आहे त्या सदस्यांना विद्युत स्वरुपात लाभांश दिले जाईल. बँक खाते तपशील नोंद नसलेल्या सदस्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर डिव्हीडंड वॉरंटस् पाठविले जाईल.

लाभांशाकरिता अनिवार्य नोंदणीची पद्धत:

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०७ जुलै, २०२२

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास ठेवीदार सहभागीदारकडे संपुर्ण बँक तपशील नोंद करावे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी आवश्यक बँक तपशील जसे बँकेचे नाव व शाखा, त्यांचे खाते प्रकार व कोअर बँकिंग खाते क्र. तसेच ९ अंकी एमआयसीआर व ११ अंकी आयएफएससी कोड मुळ रद्द केलेले धनादेशाच्या प्रतीसह ज्यावर खातेधारक म्हणून भागधारकाचे प्रथम नाव असे ते टीएसआर कन्स्लन्टटस प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: बीएएसएफ इंडिया लिमिटेड, सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ येथे शनिवार, २३ जुलै, २०२२ किंवा त्यापुर्वी पाठावावेत.

सदस्यांनी एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती विशेषत: वाचावी आणि एजीएम सूचना लक्षपूर्वक वाचावी जेणेकरून रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग माहिती जाणता येईल.

बीएएसएफ इंडिया लिमिटेडकरिता

मनोहर कामथ

संचालक-विधी, जनरल कौन्सील (इंडिया)

व कंपनी सचिव